



BSE Limited
First Floor, New Trading Ring
Rotunda Building, P J Towers,
Dalal Street, Fort, Mumbai 400 001

National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex,
Bandra(E), Mumbai 400 051

February 6, 2026
Sc no. - 18864

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication – Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2025

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the newspaper publication of the Financial Results of Tata Motors Passenger Vehicles Limited (*formerly Tata Motors Limited*) ('the Company') for the third quarter and nine months ended December 31, 2025, published on February 6, 2026 in the following newspapers:

- a. Financial Express
- b. Loksatta

The advertisement includes a Quick Response code and the weblink to access complete financial results for the said period. The above information is also available on the website of the Company at www.cars.tatamotors.com.

This is for information of the Exchanges and the Members.

Yours faithfully,
Tata Motors Passenger Vehicles Limited
(*formerly Tata Motors Limited*)

Maloy Kumar Gupta
Company Secretary & Chief Legal Officer

Encl: as above

TATA MOTORS PASSENGER VEHICLES LIMITED

Formerly known as **Tata Motors Limited**

Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai 400001

Tel 91 22 6665 8282 www.cars.tatamotors.com CIN L28920MH1945PLC004520

TATA

TATA MOTORS PASSENGER VEHICLES LIMITED

(Formerly “TATA MOTORS LIMITED”)

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400001.
Tel: +91 22 6665 8282
Email: inv_rel@tatamotors.com Website: cars.tatamotors.com
CIN - L28920MH1945PLC004520

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025

(₹ in crores)

Particulars	Quarter ended			Nine months ended		Year ended
	December 31, 2025	September 30, 2025	December 31, 2024*	December 31, 2025	December 31, 2024*	March 31, 2025*
	Unaudited			Unaudited		Audited
Total Income from Operations	70,108	72,349	94,472	2,30,135	2,67,717	3,66,094
Net Profit/(loss) for the period before tax including share of profit of joint ventures and associates (before exceptional items)	(3,136)	(5,462)	6,106	(4,648)	18,452	28,650
Net Profit/(loss) for the period before tax including share of profit of joint ventures and associates (after exceptional items) from continuing operations	(4,733)	(8,070)	6,106	(8,900)	18,566	28,454
Net Profit/(loss) for the period after tax including share of profit of joint ventures and associates (after exceptional items) from continuing operations	(3,483)	(6,368)	4,164	(7,255)	12,152	19,394
Net Profit before exceptional gain on disposal and tax for the period from discontinued operations	-	-	1,499	1,658	8,685	10,301
Exceptional gain on disposal of discontinued operation	-	82,616	-	82,616	-	-
Net Profit after tax for the period from discontinued operations	-	82,616	1,321	84,022	7,440	8,755
Profit/(loss) before tax for the period from continuing and discontinued operations (before exceptional gain on disposal)	(4,733)	(8,070)	7,605	(7,242)	27,251	38,755
Profit/(loss) for the period	(3,483)	76,248	5,485	76,767	19,592	28,149
Total Comprehensive Income/(loss) for the period	(3,075)	74,232	(4,951)	87,702	19,049	34,611
Paid-up equity share capital (face value of ₹2 each)	737	737	736	737	736	736
Reserves excluding revaluation reserve	-	-	-	-	-	1,15,408
Securities Premium Account	14,407	14,384	14,353	14,407	14,353	14,363
Net worth	1,07,652	1,10,746	1,00,576	1,07,652	1,00,576	1,16,144
Paid up Debt Capital/Outstanding Debt	66,198	58,501	63,159	66,198	63,159	62,499
Debt Equity Ratio (number of times)	0.61	0.53	0.63	0.61	0.63	0.54
Earnings/(loss) per share (EPS)						
Ordinary shares (face value of ₹2 each)						
Earnings per share from continuing operations						
(a) Basic EPS	₹ (9.47)	(17.50)	11.10	(20.14)	34.23	54.01
(b) Diluted EPS	₹ (9.47)	(17.50)	11.09	(20.14)	34.20	53.98
Earnings per share from discontinued operation						
(a) Basic EPS	₹ -	-	3.59	3.82	21.36	24.79
(b) Diluted EPS	₹ -	-	3.59	3.82	21.34	24.77
Earnings per share from continuing and discontinued operations						
(a) Basic EPS	₹ (9.47)	(17.50)	14.69	(16.32)	55.59	78.80
(b) Diluted EPS	₹ (9.47)	(17.50)	14.68	(16.32)	55.54	78.75
Capital Redemption Reserve	2	2	2	2	2	2
Debt Redemption Reserve	-	-	127	-	127	-
Debt Service Coverage Ratio (number of times)	0.78	(0.11)	1.35	0.73	2.09	1.96
Interest Service Coverage Ratio (number of times)	(1.57)	(3.47)	6.25	(0.34)	5.94	6.87
Not annualised						

EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2025

(₹ in crores)

Particulars	Quarter ended			Nine months ended		Year ended
	December 31, 2025	September 30, 2025	December 31, 2024*	December 31, 2025	December 31, 2024*	March 31, 2025*
	Audited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income from Operations	15,268	12,955	12,141	39,261	36,381	49,358
Net Profit before tax for the period (before exceptional items) from continuing operations	127	138	67	4,989	2,174	2,406
Net Profit/(loss) before tax for the period (after exceptional items) from continuing operations	(495)	138	67	4,366	2,173	2,376
Net Profit/(loss) after tax for the period (after exceptional items) from continuing operations	(233)	(237)	57	3,384	1,353	1,538
Net Profit before exceptional gain on disposal and tax for the period from discontinued operations	-	-	1,576	1,624	3,983	5,628
Exceptional gain on disposal of discontinued operation	-	82,318	-	82,318	-	-
Net Profit after tax for the period from discontinued operations	-	82,318	1,414	83,730	2,928	4,336
Profit/(loss) before tax for the period from continuing and discontinued operations (before exceptional gain on disposal)	(495)	138	1,643	5,990	6,156	8,004
Profit/(loss) for the period	(233)	82,081	1,471	87,114	4,281	5,874
Total Comprehensive Income/(loss) for the period	(185)	82,085	1,307	87,155	4,242	5,989
Paid-up equity share capital (face value of ₹2 each)	737	737	736	737	736	736
Reserves excluding revaluation reserve	-	-	-	-	-	32,494
Securities Premium Account	14,729	14,706	14,667	14,729	14,667	14,685
Net worth	24,378	24,562	31,468	24,378	31,468	33,230
Paid up Debt Capital/Outstanding Debt	3,219	2,418	9,947	3,219	9,947	9,404
Debt Equity Ratio (number of times)	0.13	0.10	0.32	0.13	0.32	0.28
Earnings/(loss) per share (EPS)						
Ordinary shares (face value of ₹2 each)						
Earnings per share from continuing operations						
(a) Basic EPS	₹ (0.63)	(0.64)	0.15	9.19	3.89	4.55
(b) Diluted EPS	₹ (0.63)	(0.64)	0.15	9.19	3.88	4.54
Earnings per share from discontinued operations						
(a) Basic EPS	₹ -	-	3.84	3.84	8.41	12.82
(b) Diluted EPS	₹ -	-	3.83	3.83	8.40	12.81
Earnings per share from continuing and discontinued operations						
(a) Basic EPS	₹ (0.63)	(0.64)	3.99	13.03	12.30	17.37
(b) Diluted EPS	₹ (0.63)	(0.64)	3.98	13.02	12.28	17.35
Capital Redemption Reserve	2	2	2	2	2	2
Debt Redemption Reserve	-	-	127	-	127	-
Debt Service Coverage Ratio (number of times)	(0.84)	1.19	1.09	3.90	4.82	2.19
Interest Service Coverage Ratio (number of times)	3.31	3.34	26.67	39.67	32.41	34.20
Not annualised						

* Represented

The above results include the Company's proportionate share of income and expenditure in its Joint Operations, namely Fiat India Automobiles Private Limited and Tata Cummins Private Limited and its subsidiary (included in Profit/(loss) from discontinued operations)

Notes:

1 The above results were reviewed and recommended by the Audit Committee on February 4, 2026 and approved by the Board of Directors at its meeting held on February 5, 2026.

2 The Board of Directors had, at its meeting held on August 1, 2024, approved a Composite Scheme of Arrangement amongst Company, Tata Motors Limited (formerly TML Commercial Vehicle Ltd), Tata Motors Passenger Vehicles Limited and their respective shareholders under Section 230-232 of the Company's Act, 2013 which inter alia provides for:

- demerger, transfer and vesting of the commercial vehicles business of Company along with related investments ("Demerged Undertaking") to Tata Motors Limited on a going concern basis; and
- amalgamation of Tata Motors Passenger Vehicles Ltd with the Company with an objective of consolidating the passenger vehicles business.

The Company has received the National Company Law Tribunal (NCLT) order approving the Scheme on August 25, 2025, with appointed date of July 1, 2025. Upon filing with the Registrar of Companies "ROC", the Scheme became effective from October 1, 2025. Pursuant to the effectiveness of the scheme, Demerged Undertaking is considered as discontinued operations.

3 On November 21, 2025, the Government of India notified the four Labour Codes - the Code on Wages, 2019, the Industrial Relations Code, 2020, the Code on Social Security, 2020, and the Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020 - consolidating 29 existing labour laws. The Ministry of Labour & Employment published draft Central Rules and FAQs to enable assessment of the financial impact due to changes in regulations. The Group has evaluated and disclosed the incremental impact of these changes using the best information currently available, consistent with the guidance provided by the Institute of Chartered Accountants of India. Considering the materiality and regulatory-driven, non-recurring nature of this impact, the Group has presented such incremental impact as an exceptional item as "Past service cost-employee benefits" in the consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2025. The incremental impact consisting of gratuity of ₹348 crores and long-term compensated absences of ₹79 crores primarily arises due to change in wage definition. The Group continues to monitor the finalisation of Central / State Rules and clarifications from the Government on other aspects of the Labour Code and would provide appropriate accounting effect on the basis of such developments as needed.

4 The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and nine months ended Financial Results are available on the Company's website at <https://cars.tatamotors.com/investors/financial-information/quarterly-results.html>, as well as on the website of the National Stock Exchange of India Ltd at www.nseindia.com and BSE Ltd at www.bseindia.com.

Post Offer Advertisement under Regulation 18 (12) in terms of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 To the Equity Shareholders of

PREMIUM CAPITAL MARKET AND INVESTMENTS LIMITED

CIN: L67120MP1992PLC007178

REGISTERED OFFICE: 401- Starlit Tower 29- Y.N. Road, Indore, Madhya Pradesh, India, 452003
Tel. No.: +91-9109104911, Telefax No.: NA; Email: compliance.premium@gmail.com, Website: www.premcapltd.com

Open offer for acquisition of up to 17.04,000 (Seventeen Lakh Four Thousand) fully paid-up equity shares of face value of ₹10.00 (Rupees Ten Only) each ("Equity Shares"), representing 26.00% of the voting share capital of "Premium Capital Market and Investments Limited" ("Target Company") from the public shareholders of the Target Company by "Suman Nandi" (Acquirer) at an offer price of ₹ 6.40/- (Rupees Six Rupees Forty Paise Only), with an intention to acquire control over the Target Company, pursuant to and in compliance with Regulation 4 and applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereof (the "SEBI (SAST) Regulations") (the "Open Offer" or "Offer").

This Post-Offer Public Advertisement is being issued by Interactive Financial Services Limited, the Manager to the Offer ("Manager"), on behalf of the Acquirer Suman Nandi, (Acquirer) in connection with the Offer made to the aforementioned Public Shareholders of the Target Company, pursuant to and in compliance with the provisions of Regulation 18 (12) and other applicable provisions under the SEBI (SAST) Regulations, 2011 ("Post-Offer Public Advertisement"). This Post-Offer Public Advertisement should be read in continuation of, and in conjunction with the: (a) Public Announcement Dated September 22, 2025 ("PA"); (b) Detailed Public Statement which was published in all editions of Financial Express (English and Gujarati) (All Edition), Jansatta (Hindi) (All Edition), Swadesh (Hindi - Madhya Pradesh edition) and Pratahkal (Marathi) (Maharashtra edition) On September 29, 2025; (c) Draft Letter of Offer dated October 7, 2025 (DLOF); (d) Letter of Offer along with Form of Acceptance-Cum-Acknowledgement dated January 09, 2026 (LOF) and (e) Pre-Offer Advertisement cum Corrigendum to the Detailed Public Statement was published in the newspapers, namely being, Financial Express (English and Gujarati) (All Edition), Jansatta (Hindi) (All Edition), Swadesh (Hindi - Madhya Pradesh edition) and Pratahkal (Marathi) (Maharashtra edition) on January 15, 2026, which was published in the Newspapers. This Post-Offer Public Advertisement is being published in the same aforesaid newspapers.

The Shareholders of the Target Company are requested to kindly note the following information relating to the offer:

1. Name of the Target Company

2. Name of the Acquirer

3. Name of the Manager to the Offer

4. Name of the Registrar to the Offer

5. Offer Details

a. Date of Opening of the Offer

b. Date of Closure of the Offer

6. Date of Payment of Consideration

Premium Capital Market and Investments Limited

Suman Nandi

Interactive Financial Services Limited

Ankit Consultancy Private Limited

Friday, January 16, 2026

Friday, January 30, 2026

Friday, February 13, 2026


Sl. No.	Particulars	Proposed in the Offer Document (Assuming full acceptance)	Actuals
7.1	Offer Price	Rs 6.40/- per share	Rs. 6.40/- per share
7.2	Aggregate number of shares tendered	17,04,000	100
7.3	Aggregate number of shares accepted	17,04,000	100
7.4	Size of the Offer (Number of shares multiplied by offer price per share)	Rs. 1,09,05,600.00/-	Rs. 640/-
7.5	Shareholding of the Acquirer before Agreements/ Public Announcement (No. & %)	15,89,300 (24.25%)	15,89,300 (24.25%)
7.6	Shares Acquired by way of Agreements • Number • % of Fully Diluted Equity Share Capital	Not Applicable	Not Applicable
7.7	Shares Acquired by way of Open Offer • Number • % of Fully Diluted Equity Share Capital	17,04,000 (26.00%)	100 (% Negligible)
7.8	Shares acquired after Detailed Public Statement • Number of shares acquired • Price of the shares acquired • % of the shares acquired	Not Applicable	Not Applicable
7.9	Post offer shareholding of Acquirer • Number • % of Fully Diluted Equity Share Capital	32,93,300 (50.25%)	15,89,400.00 (24.25%)
7.10	Pre & Post offer shareholding of the Public (other than Acquirer) • Number • % of Fully Diluted Equity Share Capital	Pre-Offer 48,08,932 (73.38%) Post-Offer 31,04,932 (47.38%)	Pre-Offer 48,08,932 (73.38%) Post-Offer 48,09,032 (73.38%)

8. A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI, BSE Limited and the registered office of the Target Company.

9. Capitalized terms used in this advertisement, but not defined, shall have the same meaning assigned to them in the Letter of Offer dated January 09, 2026.

10. The Acquirer accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations under SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011

ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER:



INTERACTIVE FINANCIAL SERVICES LIMITED

Address: Office No. 508, Fifth Floor, Priviera, Nehru Nagar, Manekbag, Ahmedabad, Ahmadabad City, Gujarat, India, 380015

Tel No.: 079 49088019

Web Site : www.ifinservices.in

Email : mbd@ifinservices.in

Investor Grievenance : info@ifinservices.in


Contact Person: Ms. Jaini Jain

SEBI Reg No : INM000012856

Place: Ahmedabad

Date: February 05, 2026

FOR AND ON BEHALF OF ACQUIRER:
SUMAN NANDI



ICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.

Corporate Office: ICICI Prudential Mutual Fund Tower, Vakola, Santacruz East, Mumbai – 400 055; Tel: +91 22 6647 0200/2652 5000 Fax: +91 22 6666 6582/83, Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential MNC Fund and ICICI Prudential Commodities Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on February 10, 2026*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{5#}	NAV as on February 4, 2026 (₹ Per unit)
ICICI Prudential MNC Fund		
IDCW	1.75	18.67
Direct Plan – IDCW	1.75	20.89
ICICI Prudential Commodities Fund		
IDCW	2.50	32.67
Direct Plan – IDCW	2.50	36.28

\$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.

Subject to deduction of applicable statutory levy, if any.

* or the immediately following Business Day, if that day is a Non – Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Sd/-
Date : : February 5, 2026 Authorised Signatory

No. 003/02/2026

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.icicipruamc.com

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit <https://www.icicipruamc.com> or visit AMFI's website <https://www.amfiindia.com>

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

कोंडीचा अनुभव व्यवस्थेतील त्रुटी उघड करणारा

दुतगती मार्गावर खोळंबा झालेल्या प्रवाशांची भावना

सिद्धार्थ केळकर, लोकसत्ता

पुणे : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीत पाच-सहा तास अडकून पडलेल्या प्रवाशांनी त्याबाबतचा अनुभव कथन करताना व्यवस्थेतील त्रुटीही दाखवल्या. ‘प्रवाशांना अपघाताची वेळेत माहिती देऊन वाहतुकीचे नियोजन केले असते, तर मोठी वाहतूक कोंडी टळून अनेकांचे कामाचे अनेक तास वाया गेले नसते, मुंबईतून परदेशासाठी विमान पकडण्यासाठी पुण्याहून जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्ग वेळेत शोधता आला असता; तसेच लहान मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हालही वाचले असते,’ अशी भावना व्यक्त करण्यात आली.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर रासायनिक वायूचा टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन त्याचा त्रास वाहनचालकांना आणि प्रवाशांना झाला. उद्योजक श्रीराम सोमण मंगळवारी संध्याकाळी पुण्याहून पनवेलला जायला निघाले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी पुण्याहून मुंबईकडे जातानाचा घाटातील पहिला बोगदा पार केला आणि ते वाहतूक कोंडीत अडकले. ऐन घाट मार्गावर वाहतूक कोंडीत अडकल्याने मोठी पंचाईत झाली. मात्र, आजूबाजूला काही खाद्यपदार्थ विक्रते



द्रुतगती मार्गावरील अवजड वाहतूक दोन दिवस पुणे जिल्ह्यात थांबवली होती. अपघातग्रस्त टँकर बाजूला करून मुंबई मार्गिका सुरू केल्यावर ही वाहतूक सुरू झाली. त्यामुळे सकाळच्या सत्रात काही ठिकाणी वाहनांची संख्या वाढली. पण, दुपारनंतर वाहतूक सुरळित झाली.

- तानाजी चिखले अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड विभाग

‘एमएसआरडीसी’कडून अहवाल

पुणे : रासायनिक टँकर उलटल्याने झालेल्या या दुर्घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) तयार करण्यात आला आहे. आता दीर्घकालीन उपयोजनांसाठी स्वतंत्र अहवाल तयार करून तो मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे, असे ‘एमएसआरडीसी’चे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे यांनी सांगितले.

बेकायदा गौण खनिज उत्खननाच्या १०८ प्रकरणांत फौजदारी गुन्हे

ठाणे : तालुक्यातील अनधिकृत गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत ठाण्याच्या तहसीलदारांनी कठोर पाऊल उचलले आहे. याप्रकरणी एकूण १०८ प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिली आहे.

ठाणे, बाळकुम, बेलापूर, मुंब्रा, दहिसर आदी गावांमधील अनधिकृत उत्खनन करणाऱ्या कंत्राटदार, जमीन मालक आणि कब्जेदारांविरुधात ही कारवाई करण्यात येणार आहे. ठाणे तहसील कार्यालयाकडून संबंधितांना वाऱ्वावर सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु या बेकायदा उत्खननाबाबत शासकीय दंड भरण्याबाबत अनेक जमीन मालकांनी टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे.

मारोतराव लोमटे यांचे निधन

परभणी : सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील ज्येष्ठ नागरिक मारोतराव गणपतराव लोमटे (वय ९१) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाेने निधन झाले. दुपारी गावातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, विवाहित मुलगी, नातवंडे, असा परिवार आहे. ज्येष्ठ साहित्यिक, परभणीतील वरिष्ठ पत्रकार डॉ. आसाराम लोमटे यांचे ते वडील होत.

पोलिसांच्या कामाची प्रशंसा

श्रीहरी सोमण आणि अंकुर मुंगी यांनी पोलिसांनी केलेल्या कामाचे आवर्जून कौतुक केले. पोलिसांनी परिश्रम घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले; तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याचीही काळजी घेतली, असे दोघांनी आवर्जून सांगितले.

असल्याने तसेच पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने मोठी गैरसोय टळली. अर्थात, महिला आणि लहान मुलांना मात्र त्रास झाल्याचे सोमण यांनी नमूद केले. त्यांना अर्धा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तब्बल सहा तास इतका वेळ लागला. घाटामध्ये जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून वाहतूक वळवण्यात आल्यानंतर त्यांनी तेथून खोपली आणि नंतर पनवेलपर्यंतचा प्रवास केला.

सोमण यांनी यानिमित्ताने एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘अपघात झाल्यानंतर त्या अपघाताची माहिती अलीकडच्या टोलनाक्यावर लगेच पोहोचवली गेली असती आणि वाहतुकीचे नियोजन केले गेले असते, तर इतकी मोठी कोंडी कदाचित टळली असती. मात्र, ते झाल्याचे दिसले नाही. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत गेल्या.’

सॉफ्टवेअर अभियंता अंकुर मुंगी यांचा अनुभवही व्यवस्थेमधील त्रुटी दाखवणारा. अंकुर मुंगी मंगळवारी

संध्याकाळी कार्यालयीन बैठक संपवून मुंबईहून पुण्याकडे निघाले होते. साधारण साडेआठच्या सुमारास खालापूर येथून पुढे घाटाच्या थोडेसे अलीकडे त्यांना थांबावे लागले. मुंबईहून पुण्याला जाणारा मार्ग त्या वेळी बंद करण्यात आल्याने वाहने जागच्या जागी थांबून होती. ते म्हणाले, ‘पहिला तासभर काय झाले आहे त्याचा पत्ता लागला नाही. नंतर काही वेळाने साधारण ११ च्या सुमारास पोलिसांच्या गाड्या पुणे-मुंबई मार्गिकेतून उलट्या दिशेने जाताना दिसल्या. नंतर मोबाइलवर बातम्या पाहिल्या असता, घाटात अपघात झाल्याचे समजले.’

वाहने पुढे सरकत नसल्याने आणि बरीच रात्र झाल्याने मुंगी यांनी चालकाला थोडा वेळ विश्रांती घेण्यास सांगितले. आजूबाजूच्या वाहनांतील चालकही खाली उतरून परिस्थितीचा अंदाज घेत होते. त्या ठिकाणी पिण्याचे पाणी नसल्याने मात्र अनेकांची, विशेषतः महिला आणि लहान मुलांची गैरसोय झाली, असा अनुभव त्यांनी मांडला.

पुणे-मुंबई द्रुतगती सुरळीत, ताप कायम

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातग्रस्त टँकर अखेर ३२ तासांनंतर हटविण्यात यश आल्यानंतर मुंबई मार्गिकेवरील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली तथापि, मार्गावरील ‘कासव’गती गुरुवारी दिवसभर कायम राहिली. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर घाटात आणि खालापूर टोलनाक्यानंतरच्या टप्प्यात दिवसभर प्रचंड धीम्या गतीने वाहतूक सुरू होती. परिणामी, लोणावळा ते द्रुतगती मार्ग संपेपर्यंतचे जवळपास ५० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना सुमारे साडेतीन तास लागले. दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली. दीड दिवस रोखून धरलेली अवजड वाहने एकदम वाहती झाल्याने घाटमार्ग आणि खालापूरच्या पुढे द्रुतगती मार्ग संपेपर्यंत वाहतुकीची गती मंदावली.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प

वृक्षारोपणासाठी पर्यायी जमीन शोधण्याचे पालिकेला निर्देश

पीटीआय, दिल्ली

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तोडल्या जाणाऱ्या १,०३९ झाडांच्या बदल्यात भरपाई म्हणून वृक्षारोपणासाठी मुंबईमध्ये किंवा जवळपास २४ एकर पर्यायी जमीन शोधण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले. न्यायालयाने पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत लिंक रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तात्काळ झाडे तोडण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले होते. तथापि, न्यायालयाने प्रकल्पाचे नियोजनकर्ते, पालिकेला वृक्षारोपणाच्या भरपाई उपाययोजनांचे पूर्णतः पालन करण्याचे आणि आठ

आठवड्यांच्या आत ते पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

गुरुवारी सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर पालिका आणि इतर अधिकाऱ्यांनी मुंबईच्या संजय गांधी पार्कमध्ये राखीव असलेल्या एकूण २७.५ एकर जमिनीपैकी फक्त तीन एकर जमीन भरपाई वृक्षारोपणासाठी वापरता येईल, अशी माहिती दिली. तसेच वृक्षारोपणासाठी पनवेलजवळ उर्वरित २४ एकर जमीन शोधण्यासाठी मुदत वाढवून देण्याची विनंतीही केली. या सर्व अर्जांवर विचार करून, खंडपीठात आयुक्तांना दोन आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.

हुक्का तंबाखू जप्ती


बेकायदा ठरल्यास भरपाई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दोन हुक्का तंबाखू उत्पादक कंपन्यांच्या निर्यात मालाची जप्ती बेकायदा सिद्ध झाल्यास या कंपन्यांना नुकसानभरपाई द्यावी लागेल, असा इशारा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

राज्य अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या या जप्तीला सोएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि हाय स्टीट इमेक्स एलएलपी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि

विविधा

<div>  <div> <div>TATA</div> <div>टाटा मोटर्स पेसेंजर व्हेइकल्स लिमिटेड</div> <div>(पूर्वी टाटा मोटर्स लिमिटेड)</div> </div> </div> <div> <p>नॉंदणीकृत कार्यालय : बॉम्बे हाउस, २४ होमी मोदी स्ट्रीट, मुंबई ४००००९</p> <p>टेली : +९१ २२ ६६६५ ८२८२</p> <p>ईमेल : inv_rel@tatamotors.com वेबसाईट : cars.tatamotors.com</p> <p>सीआयएन - L28920MH1945PLC004520</p> </div>						
३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकरित्र अलेखापरिक्षित आर्थिक निकालांचे विवरण						
तपशील	संपलेल्या तिमाहीसाठी		संपलेल्या नऊ माहीसाठी		संपलेल्या वर्षासाठी	
	डिसेंबर ३१, २०२५	सप्टेंबर ३०, २०२५	डिसेंबर ३१, २०२४*	डिसेंबर ३१, २०२५	डिसेंबर ३१, २०२४*	मार्च ३१, २०२५*
	अलेखापरीक्षित		अलेखापरीक्षित		लेखापरीक्षित	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	७०,१०८	७२,३५९	९४,४७२	२३०,१३५	२६७,७९७	३६६,०९४
कालावधीसाठी नफा/(तोटा) संयुक्त उपक्रम आणि सहयोगी कंपन्यांच्या नफाच्या हिस्सासह (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	(३,९३६)	(५,४६२)	६,१०६	(४,६४८)	१८,४५२	२८,६५०
चालू कामकाजातून कालावधीसाठी निव्वळ करपूर्व नफा/(तोटा) संयुक्त उपक्रम आणि सहयोगी कंपन्यांच्या नफाच्या हिस्सासह (अपवादात्मक बाबींनंतर)	(४,७३३)	(८,०७०)	६,१०६	(८,९००)	१८,५६६	२८,४५४
चालू कामकाजातून कालावधीसाठी निव्वळ करोत्तर नफा/(तोटा) संयुक्त उपक्रम आणि सहयोगी कंपन्यांच्या नफा/(तोटा) हिस्सा यासह (अपवादात्मक बाबींनंतर)	(३,४८३)	(६,३६८)	४,९६४	(७,२५५)	१२,९५२	१९,३९४
वंद कामाकाजातून कालावधीसाठी निव्वळ नफा कर आणि विल्हेवाटीवर अपवादात्मक नफापूर्वी	-	-	१,४९९	१,६५८	८,६८५	१०,३०९
वंद कामाकाजाचा विल्हेवाटीवर अपवादात्मक नफा *	-	८३,९१९	-	८२,६१६	-	-
वंद कामाकाजातून कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा	-	८२,६१६	१,३२१	८४,०२२	७,४४०	८,७५५
चालू आणि वंद कामाकाजातून कालावधीसाठी करपूर्व नफा/(तोटा) (विल्हेवाटीवर अपवादात्मक नफापूर्वी)	(४,७३३)	(८,०७०)	७,६०५	(७,२४२)	२७,२५९	३८,७५५
कालावधीसाठी नफा/(तोटा)	(३,४८३)	(७,६२८)	५,४८५	(७,६७७)	१९,५९२	२८,१४९
या कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न/(तोटा)	(३,०७५)	(७,४२३)	(४,९५१)	(७,७०२)	१९,०४९	२९,३४,६१९
भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹२ चे दर्शित मूल्य)	७३७	७३७	७३६	७३७	७३६	७३६
राखीव निधी पुनर्मुल्यांकित राखीव वगळून	-	-	-	-	-	१९५,४०८
सिन्क्युरिटीज प्रीमियम अकाऊंट	१४,४०७	१४,३८४	१४,३५३	१४,४०७	१४,३५३	१४,३६३
निव्वळ संपत्ती	१०७,६५२	११०,७४६	१००,५७६	१०७,६५२	१००,५७६	११६,१४४
परतफेड केलेले कर्ज भांडवल/थकवाकी कर्ज	६६,९९८	५८,५०९	६३,१५९	६६,९९८	६३,१५९	६२,४९९
कर्ज इक्विटी प्रमाण (वेळांची संख्या)	०.६१	०.५३	०.६३	०.६१	०.६३	०.५४
प्रति समभाग प्राप्ती/(तोटा) (ईपीएस)						
सामान्य भाग (प्रत्येकी ₹२ चे दर्शित मूल्य)						
चालू कामकाजातून प्रति समभाग प्राप्ती						
(ए) मुलभूत ईपीएस	₹	(९.४७)	(१७.५०)	११.१०	(२०.१४)	३४.२३
(बी) सैम्यिकृत ईपीएस	₹	(९.४७)	(१७.५०)	११.०९	(२०.१४)	३४.२०
वंद कामकाजातून प्रति समभाग प्राप्ती						
(ए) मुलभूत ईपीएस	₹	-	-	३.५९	३.८२	२१.३६
(बी) सैम्यिकृत ईपीएस	₹	-	-	३.५९	३.८२	२१.३४
चालू आणि वंद कामकाजातून प्रति समभाग प्राप्ती						
(ए) मुलभूत ईपीएस	₹	(९.४७)	(१७.५०)	१४.६९	(१६.३२)	५५.५९
(बी) सैम्यिकृत ईपीएस	₹	(९.४७)	(१७.५०)	१४.६८	(१६.३२)	५५.५४
कॅपिटल रिझर्व्हन रिझर्व्ह	२	२	२	२	२	२
डिव्चेंचर रिझर्व्हन रिझर्व्ह	-	-	१२७	-	१२७	-
कर्ज सेवा कव्हरेज प्रमाण (वेळांची संख्या)	०.७८	(०.९१)	१.३५	०.७३	२.०९	१.९६
व्याज सेवा कव्हरेज प्रमाण (वेळांची संख्या)	(१.५७)	(३.४७)	६.२५	(०.३४)	५.९४	६.८७
वार्षिक केलेले नाही						

३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी स्वतंत्र आर्थिक निकालांचे विवरण

<div> <div></div> <div></div> </div>						
तपशील	संपलेल्या तिमाहीसाठी		संपलेल्या नऊ माहीसाठी		संपलेल्या वर्षासाठी	
	डिसेंबर ३१, २०२५	सप्टेंबर ३०, २०२५	डिसेंबर ३१, २०२४*	डिसेंबर ३१, २०२५	डिसेंबर ३१, २०२४*	मार्च ३१, २०२५*
	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१५,२६८	१२,२५५	१२,९४१	३९,२६१	३६,३८१	४९,३५८
चालू कामकाजातून कालावधीसाठी निव्वळ नफा (करपूर्व आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	१२७	१३८	६७	४,९८९	२,१४४	२,४०६
चालू कामकाजातून कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक बाबींनंतर)	(४९५)	१३८	६७	४,३६६	२,१७३	२,३७६
चालू कामकाजातून कालावधीसाठी निव्वळ करोत्तर नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	(२३३)	(२३७)	५७	३,३८४	१,३५३	१,५३८
वंद कामाकाजातून कालावधीसाठी निव्वळ नफा कर आणि विल्हेवाटीवर अपवादात्मक नफापूर्वी	-	-	१,५७६	१,६२४	३,९८३	५,६२८
वंद कामाकाजाचा विल्हेवाटीवर अपवादात्मक नफा	-	८३,१९८	-	८२,३९८	-	-
वंद कामकाजातून कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा	-	८२,३९८	१,४४१	८३,७३०	२,९२८	४,३३६
चालू आणि वंद कामाकाजातून कालावधीसाठी करपूर्व नफा/(तोटा) (अपवादात्मक नफापूर्वी)	(४९५)	३३८	१,६४३	६,९९०	६,९१६	८,००४
कालावधीसाठी नफा/(तोटा)	(२३३)	८२,०८९	१,४७१	८७,११४	४,२८१	५,८७४
या कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न/(तोटा)	(१८५)	८२,०८५	१,३०७	८७,१५५	४,२४२	५,९८९
भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹२ चे दर्शित मूल्य)	७३७	७३७	७३६	७३७	७३६	७३६
राखीव निधी पुनर्मुल्यांकित राखीव वगळून	-	-	-	-	-	३२,४९४
सिन्क्युरिटीज प्रीमियम अकाऊंट	१४,७२९	१४,७०६	१४,६६७	१४,७२९	१४,६६७	१४,६८५
निव्वळ संपत्ती	२४,३७८	२४,५६२	३१,४६८	२४,३७८	३१,४६८	३३,२३०
परतफेड केलेले कर्ज भांडवल/थकवाकी कर्ज	३,१९३	२,४१८	३,१९७	३,२९९	३,१९७	३,००४
कर्ज इक्विटी प्रमाण (वेळांची संख्या)	०.१३	०.१०	०.३२	०.१३	०.३२	०.२८
प्रति समभाग प्राप्ती/(तोटा) (ईपीएस)						
सामान्य भाग (प्रत्येकी ₹२ चे दर्शित मूल्य)						
चालू कामकाजातून प्रति समभाग प्राप्ती						
(ए) मुलभूत ईपीएस	₹	(०.६३)	(०.६४)	०.१५	१.१९	३.८९
(बी) सैम्यिकृत ईपीएस	₹	(०.६३)	(०.६४)	०.१५	१.१९	३.८८
वंद कामकाजातून प्रति समभाग प्राप्ती						
(ए) मुलभूत ईपीएस	₹	-	-	३.८४	३.८४	८.४१
(बी) सैम्यिकृत ईपीएस	₹	-	-	३.८३	३.८३	८.४०
चालू आणि वंद कामकाजातून प्रति समभाग प्राप्ती						
(ए) मुलभूत ईपीएस	₹	(०.६३)	(०.६४)	३.९९	१३.०३	१२.३०
(बी) सैम्यिकृत ईपीएस	₹	(०.६३)	(०.६४)	३.९८	१३.०२	१२.२८
कॅपिटल रिझर्व्हन रिझर्व्ह	२	२	२	२	२	२
डिव्चेंचर रिझर्व्हन रिझर्व्ह	-	-	१२७	-	१२७	-
कर्ज सेवा कव्हरेज प्रमाण (वेळांची संख्या)	(०.८४)	१.१९	१.०९	३.९०	४.८२	२.१९
व्याज सेवा कव्हरेज प्रमाण (वेळांची संख्या)	३.३१	३.३४	२६.६७	३९.६७	३२.४९	३४.२०
वार्षिक केलेले नाही						

* पुन्हा सादर केलेले